

BOMBAY WIRE ROPES LIMITED

401/405. Jolly Bhavan No- 1, 10, New Marine Lines, Mumbai- 400 020

Tel: - (022) 22003231 / 5056 / 4325.

Fax: (022) 2206 0745

E:contactus@bombaywireropes.com

1st September, 2020

The Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers 1st Floor, New Trading Ring Rotunda, Dalal Street, Mumbai-400 001

Ref: Scrip ID: BOMBWIR; Scrip Code: 504648; ISIN: INE089T01023

Sub: Intimation regarding newspaper publication for prior intimation of the 59th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM").

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published in Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on **Friday**, **4**th **September**, **2020**, in accordance with provisions of Circular No. 20/2020 dated 5^{1h} May, 2020 and other relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, intimating the Members that the 59th Annual General Meeting ("AGM") of Bombay Wire Ropes Limited is scheduled to be held on Tuesday, 29th September, 2020 at 12.00 noon (1ST) through VC/OAVM.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be circulated to the Members of the Company through electronic mode in due course and will also be available on the website of the Company i.e. www.bombaywireropes.com.

You are requested to take this information on records.

Thanking You,
Yours faithfully,
For Bombay Wire Ropes Limited
RAJKUMAR GULZARILAL
JHUNJHUNWALA
Date: 2020.09.06 16:05:36 +05'30'

(Raj Kumar Jhunjhunwala)

Whole Time Director DIN: 01527573

METROGLOBAL LIMITED CIN: L21010MH1992PLC069527

Regd. Office: 101, 1* Too, "Mangal Disha", Nr. Guru Gangeshwar Temple, 6* Road, Khar (W), Mumbai-400052 E-mail: investors@metroglobal.in; Website: www.metrogloballimited.com INFORMATION TO THE SHAREHOLDERS ON THE 28" (TWENTY-EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL

MEANS (OAVM), REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 28" (Twenty-Eighth) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of MetroGlobal Limited ("the Company") will be held on Tuesday, September 29, 2020 at 11.30 a.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be e-mailed to the Shareholders separately and also will be made available on the website of the Company, viz. www.metrogloballimited.com and on the websites of the Stock Exchange i.e., BSE Limited at

In view of the outbreak of the COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular dated May 05, 2020, read with the Circulars dated April 13, 2020 and April 08, 2020, (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM.

Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2019-20: In compliance with the provisions of the Act, the Rules framed thereunder, MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). Shareholders may note that the Notice of the AGM and Annual Report 2019-20 will also be available on the Company's website at www.metrogloballimited.com and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com.

Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from Central Depository Securities Limited (CDSL)], the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OAVM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Manner of registering/updating their E-mail ID:

Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows:

. Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email address are requested to update their email address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Sharez Dynamic (India) Private Limited, Mumbai at support@sharexindia.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.

Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write

to support@sharexindia.com. Manner of Voting on Resolutions placed before the AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's website www.metrogloballimited.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 22, 2020 to Tuesday, September 29, 2020 (both days inclusive) for annual closure for the purpose of Annual General Meeting. For, MetroGlobal Limited

Place: Ahmedabad Date: September 05, 2020

Nitin S. Shah Company Secretary & Compliance officer ACS-7088

NEOGEN CHEMICALS LIMITED NEOGEN CHEMICALS LIMITED CIN: L24200MH1989PLC050919

Regd. Office: Office No. 1002, 10th Floor, Dev Corpora Bldg Opp. Cadbury Co. Pokhran Raod No.2, Khopat, Thane - 400601 Tel No.: +91 22 2549 7300; Fax No.: +91 22 2549 7399 Email: investor@neogenchem.com; Website: www.neogenchem.com;

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND INFORMATION ON E VOTING, BOOK CLOSURE, PARTICIPATION IN AGM THROUGH VC/OAVM AND TAXATION OF DIVIDEND

Notice is hereby given that pursuant to the General Circular numbers 20/2020 dated 5th May 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 14/2020 dated 8th April, 2020 issued by the Ministr of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ("the Circulars") the (31st) Thirty First Annual General Meeting ("AGM") of Neogen Chemicals Limited ("The Company") will be held on **Monday, September 28, 2020 at 5.00 p.m.** through Videc Conferencing facility (VC) and Other Audio Visual Means (OAVM) without any physica presence to transact the business as mentioned in the Notice of the AGM, which has beer sent to all Members at their email IDs provided by them, together with the Annual Report A copy of the same is available on the website of the Company https://neogenchem.com. annual-reports/,website of the stock exchanges at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com and the website of Registrar and Share Transfer Agent of the Compan at https://instavote.linkintime.co.in.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR"), the Company i pleased to provide its members with the remote e-voting and e-voting during the AGM acility to cast their votes electronically on the resolutions mentioned in the AGM Notice using the electronic voting platform provided by Link Intime India Private Limited in the manner and process as set out in detail in the Notes to Notice of 31st AGM. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them, as on the cut-off date i.e Friday, September 18, 2020.

Any person, who becomes a Member of the Company after the sending of the Annua Report along with Notice of 31st AGM through electronic means and holding the shares as on the cut-off date i.e. Friday, September 18, 2020 and wishing to participate in e-voting may obtain the login ID and Password by registering on e-voting system of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in. In case of any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and instavote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in or may send a request at a enotices@linkintime.co.in or Call at: - Tel: 022 - 49186000.

The members may note that:

- They may attend the AGM on Monday, September 28, 2020 at 5.00 p.m. through VC/ OAVM facility using live streaming link https://instameet.linkintime.co.in under shareholders/ Members Login by using the remote e- voting login credentials.
- Cut- off date for deciding eligibility of members for remote e-voting/remote e-voting during the AGM and Dividend for the financial year ended March 31, 2020 is Friday September 18, 2020
- The remote e-voting period shall commence on Friday, September 25, 2020 at 9:00 A.M and ends on Sunday, September 27, 2020 at 5:00 P.M.
- Once a vote is casted by the Members, he/she shall not be allowed to change i
- The e-voting during the AGM will begin on Monday, September 28, 2020 at 5.00 p.m and will end on completion of 30 minutes from the time of the conclusion of the AGM Within this period, all members who are present at the AGM through VC/OAVM facility and who have not yet exercised their vote through remote e-voting prior to AGM, car exercise their vote electronically.
- The members who have casted their vote through remote e-voting shall not be entitled to cast their e-vote again during the AGM. If a member casts votes by both the modes then voting done through remote e-voting during e-voting period shall prevail and vote cast through E-voting during the AGM shall be treated as invalid.
- The Board of Directors has appointed Mr. Devendra Deshpande, Company Secretary proprietor of DVD & Associates, Company Secretaries, Pune, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during the AGM process in a fair and transparent manner.

Registration as Speaker: The Company will allot time for members to express the views or give comments during the meeting. The members who wish to speak at the meeting need to register themselves as a speaker by sending an e-mail from their registere e-mail ID mentioning their name, DP ID and Client ID / Folio number and mobile number on e-mail ID, <u>investor@neogenchem.com</u> on or before 5.00 p.m. on Friday, September 18 2020. Depending on the availability of time, the Company reserves the right to restrict the number of speakers at the meeting.

In case shareholders/members have any queries regarding Instameet login/e-voting, they may send an email to $\underbrace{\text{instameet @ linkintime.co.in}}_{\text{in or contact on: -}} \text{Tel: 022-49186175}.$

Book Closure: Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the LODR, the Register of Members and Share transfer Register will remain closed fromSaturday, September 19, 2020 to Monday September 28, 2020 (both days inclusive) for the purpose of ascertaining the eligible nembers who shall be entitled to receive the dividend, if approved by the Members at the 31st AGM of the Company and eligibility for remote e-voting and e-voting during the AGM

Dividend and Taxation of Dividend: The dividend will be paid to those members whose names appear in the Register of Members as on cut-off date i.e. Friday, September 18 2020. In respect of shares held in demat mode, the dividend will be paid to those member whose names shall appear as beneficial owners as at end of the business hours on Friday September 18, 2020, as per the details furnished by the Depositories viz. National Securities Depository Limited (NSDL), and Central Depository Services Limited (CDSL). The dividend will be paid electronically in members bank accounts and pursuant to the circulars as nentioned above, the Company will keep on hold the cheques/DDs of the members who nave not registered their Bank details with the Depositories Participants/ Company and will dispatch the same once the lockdown is lifted and postal services are normalized as per the Local and national Guidelines of the Authorities.

The Dividend Taxation documents are required to be furnished by the respective shareholders no later than Friday, September 18, 2020, 5:00 PM Indian Standard Time to Link Intime India Private Ltd -Registrars and Transfer Agents (RTA) of the Company b uploading the same at <u>https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.htm</u> in order to enable the Company to determine and deduct appropriate TDS / Withholding Tax. Incomplete and/or unsigned forms and declarations will not be considered by the Company. No communication on the tax determination/ deduction/ Tax withholding matter shall be considered after Friday, September 18, 2020, 5:00 PM. IST. All communications queries in this respect should be addressed to our RTA - Link Intime India Private Limited to its email address: rnt.helpdesk@linkintime.co.in (NO TAX EXEMPTION FORMS SHOULD BE SENT TO THIS EMAIL ID AND THIS MAIL ID IS ONLY FOR QUERIES). Fo more details refer note no. 11 in notes to Notice of AGM on Taxation of Dividend.

Updating of Details: Members holding shares of the Company are requested to update and notify immediately any change in their name, postal address, email address, telephone mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power o attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account numbe MICR code, IFSC code, etc. to the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA quoting their Folio No. along with self-attested documentary proofs, in case if the shares are held in physical form, by sending mail at investor@neogenchem.com o rnt.helpdesk@linkintime.co.in and to their respective Depository Participant(s) in case the shares are held in Demat form.

Date : September 5,2020

Place : Thane

For Neogen Chemicals Limited

Company Secretary & Compliance Office

Unnati Kanan

UTIQUE ENTERPRISES

LIMITED (Formerly known as Apple Finance Ltd.) Regd. Office: 8 Apeejay House, 130 Mumbai Samachar Marg, Mumbai 400 023 CIN: L52100MH1985PLC037767

Tel.: 91+22-2288 6100 Fax: 2288 6106 Email: info@utique in www.utique.in

NOTICE

NOTICE is hereby given pursuant t Regulation 29(1)(a) read with Regulatio 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of the Board o Directors of Utique Enterprises Limited i scheduled to be held on Thursday September 10, 2020 inter alia to conside and approve the standalone and consolidated unaudited financial results fo the quarter ended June 30, 2020.

The said intimation will be available o the website of BSE Limited www.bseindia.com and on Company website www.utique.in.

Company Secretary Place : Mumbai Date: 05.09.2020

PUBLIC NOTICE

Shree Sharanam Co-op. Housing

Society Ltd.

Reg. No. TNA/(TNA)HSG / (TC) /

20800 / 09

Ghodbunder Road, Patlipada,

Near Hiranandani Estate, Thane

(West) 400607.

Public Notice to whomsoever it

may concern

This is to inform that Mr. Ajit Mahaded

Natu and Mrs. UlkaAjitNatu jointly co-

owns a property "Shop No. 3

admeasuring 248 Sqft. Carpet area

at Ground Floor, Building C wing

ocated in our Society having its

address as <u>Shree Sharanam</u>

Cooperative Housing Soeciety

<u>imited, Patlipada, Ghodbunde</u>

Road, Thane (W), Thane

Mr. Ajit Mahadeo Natu, a member o

our Society has passed away on 10

Jun-2013 intestate. As per our Society

egister, Mr. Ajit Mahadeo Natu has

not nominated anyone as his legal

neir for this above mentioned

Notice is hereby given on behalf of our

society **''Shree Sharanam**

Cooperative Housing Society

imited" and the claimants - 1. "Mrs.

Ulka Ajit Natu", a wife of the

leceased member and also co

owner of the above mentioned

property, 2. "Ms. Avani Ajit Natu",

and 3. " Ms. Anuya Ajit Natu", to

nvite claims or objections from other

neir /s or claimant/s or objector/s fo

he transfer of the said shares and

nterest of the mentioned property of

he society in favor of the above mentioned claimants within a period

of 21 days from the publication of this

notice, with copies of proofs to suppor

the claim/objection at above

mentioned address of Society

eferring to the Secretary / Chairman

f no claims/ objections are received

vithin the period prescribed above

the society shall be at the liberty to

ransfer the share of the deceased ir

he manner provided under the bye

aws in the name of the above

claimants subject to receiving all the

Sharanam Cooperative Housing

On behalf of Shree

proofs to support the claim.

Society Limited, Thane.

Maharashtra 400607.

property

For Utique Enterprises Limited

P. B. Deshpande

APPENDIX-16 [Under the Bye-Law No. 34] The Form of Notice, inving claims of objection to Capital/Properly of the Society NOTICE

Shri, PAWAR ANIL DATTATRAY a Member of the Saamana Pariwar Sahakar Gruhniman Sanstha Maryadit, Mumbai Co-operative Housing Society Ltd. Having address at Survey No. 239/1 (part), Khadakpada, Dindoshi, Malad (E), Mumbai-400 097 and holding flat/tenement No. 204 in the bullding No. 2 wing

A of the society, died on 24/06/2020 without making any nomination.

The Society hereby invites claim or objections from the heir or heirs or other claimants/objectors or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the Capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objection for transfer of shares and interest of the deceased Member in the capital, property of the society. If no claims/ objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member In the capital/ property af the Society In such manners as is provided under the Bye-laws of the Society. The cialms, objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/ with the secretary of the Society between 9:30 A.M. to 6:30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Saamana Pariwar Sahakari Gruhnirman Sanstha Maryadit, Mumbal Co-op. Housing Society Ltd.

Hon Secretary

Date: 05.09.2020

NAVNEET

Navneet Education Limited CIN: L22200MH1984PLC034055

Regd. Office: Navneet Bhavan, Bhavani Shankar Road, Dadar (West), Mumbai - 400 028. Tel .: 022-6662 6565 Fax : 022-6662 6470

email: secretarial@navneet.com website: www.navneet.com Notice is hereby given that 34th Annual General Meeting

(AGM) of the Members of the Company will be held on Monday, 28th September, 2020 at 3.30 p.m. through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5th, 2020 read with General Circulars dated April 8th, 2020 and April 13th, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12th, 2020, the Company has sent the Annual Report for FY 2019-20 containing the Notice of the 34th AGM, Standalone and Consolidated Financial Results and reports thereon through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Share Transfer Agents and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The Annual Report for FY 2019-20 of the Company, *inter-alia*, containing the Notice and the Explanatory Statement of the 34th AGM is available on the website of the Company at www.navneet.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com. and www.nseindia.com Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made there under, Company's Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Wednesday, 23rd September, 2020 to Monday, 28th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made there under, Regulation 44 of the Listing Regulations, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice. The Company has availed the evoting services as provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the 34th AGM. CS Sunil M. Dedhia, Proprietor of Sunil M. Dedhia & Co, Company Secretary in Practice has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The e-voting period commences on Thursday, 24th September, 2020 (9.00 a.m.) and ends on Sunday, 27th September, 2020 (5.00 p.m.). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be as per the number of equity shares held by them as on the 'cut off date' which is Monday, 21st September, 2020.

In case of queries/grievances with regard to e-voting, refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

For Navneet Education Limited Amit D. Buch Company Secretary Mumbai, 4th September, 2020



packet system for the work detailed below-

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

(HYDRAULIC ENGINEERS DEPARTMENT) e-TENDER NOTICE

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai invites online tender from the firms dealing in the line on Percentage/Item Rate Basis in three

Tender Document No. 7100180714 Name of Organization Municipal Corporation of Greater Mumbai Subject Supply, installation, testing & commissioning

	with 3 years DIP of 01 No. of Pump-set to give discharge of 1485 m3/hr. against 50 Mtr. Head along with SCR Induction motor of suitable HP, LT Panel, Instrumentation System & allied works for replacing existing 01 no. of Pump-set at Azad Maidan Reservoir & Pumping Station.
Cost of Tender	Rs. 8925/- (Rs. 8500/- + 5% GST)
Cost of E-Tender(Estimated Cost)	Not applicable as item rate basis tender
Bid Security Deposit/ EMD	Rs. 1,82,0007-
Date of issue and sale of tender	08/09/2020 from 11:00 Hrs
Last date &time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	22/09/2020 upto 11:00 Hrs
Submission of Packet A, B & Packet C (Online)	22/09/2020 upto 16:00 Hrs
Pre-Bid Meeting Not Applicable	-/-/2020 at16.00 Hrs. in conference room of H. E., Municipal Engineering Hub Bldg, 1st Floor, Dr. E. Mozes Read, Worli, Mumbai 400018 Not Applicable
Opening of Packet A	22/09/2020 after 16.10Hrs
Opening of Packet B	22/09/2020 after 16:15Hrs.
Opeuing of Packet C	29/09/2020 after 16:00Hrs
Website	http://portal.mcgm,gov.in
Contact Person	Shri. U.S. Govekar (SE): 9930260567 Shri. R. P. Sawant (AE): 9930260409
Address for communication	Office of Executive Engineer (Maintenance) Meter Workshop , MCGM, 566 , N. M. Joshi Marg , Near 'S' Bridge , Byculla (W), Mumbai- 400 011.

This tender document is not transferable.

Venue for opening of bid

PRO/635/ADV/2020-21

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

Mumbai- 400 011.

Avoid self medication

On line in Office of Executive Engineer

(Maintenance) Meter Workshop, MCGM, 566

N. M. Joshi Marg, Near 'S' Bridge, Byculla (W),

Dy. Hydraulic Engineer (Maintenance)

"K. D. BUILDERS"

Our proposed Environmental Clearance for Residental Cum Commercial Project on plot bearing S. No. 571,571/1 to 19, Part) 572A, 572/1 to 156. 572/169 to 264, 572/273 to 288, 572/293 to 295, 574, 574/1 to 11 575,575/1 to 15, 576, 576/1 (Part) 577, 577/1, 572C, 579A/1 of Village-Malad(E),Tal.-Dist. Mumbai. Maharashtra was accorded the Environmental Clearance from the Department of Environment, Government of Maharashtra.

The Copy of the Environmental clearance letter is available with Maharashtra Pollution Control Board Web site at www.ecmpcb.in

बैंक ऑफ इंडिया BOI

Specialised Asset Recovery Management Branch

1st Floor, 70/80, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai-400 001.
Tel.: 2267 1066, 2267 3549, E-mail ID: SARM.Mumbaisouth@bankofindia.co.in

PUBLIC NOTICE

This is with reference to the Public Notice published for E-auction in "Free Press Journals" (English) and "Navshakti" (Marathi) on 24.08.2020 by us with respect to properties Land and Building & Plant and Machinery at Plot No. C-10, MIDC Mahad Industrial Area, Village Birwadi, Taluka Mahad, District Raigad-402309. Presently mortgaged to Bank of India in the A/C M/S Magnolia

General public are hereby informed that due to unavoidable circumstances, we are withdrawing the E-auction to be carried on 28.09.2020 under SARFAESI Act, 2002.

Inconvenience caused is highly regretted.

Authorised Officer Bank of India

Sd/-



KUNSTSTOFFE INDUSTRIES LIMITED CIN NO.: L65910MH1985PLC037998

Registered office: Kiran Building, 128 Bhaudaii Road, Matunga (Fast), Mumbai - 400019 Website: www.kunststoffeindia.com E-mail ID: kunststoffe@kunststoffeindia.com, Tel Ph. No: 91 (22) 24044855/76, Fax No.: 91 (22) 24044853

NOTICE OF AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that Thirty Fourth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 28th September, 2020 at 11.00 a.m. at The Mysore Association Bombay, 393, Bhaudaji Road, Matunga, Mumbai 400 019 to transact the business as set out in the Notice of AGM.

In terms of Section 101 and 136 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('the Act and Rules') the notice setting out the business to be transacted at the AGM along with the Statement pursuant to Section 102 (1) of the Companies Act, 2013 and Annual Report of the Company for the Financial Year 2020 has been sent to the members to their registered addresses by registered post / speed post and through electronic mode to those shareholders who have registered heir e-mail ids with depositories or with the Company by 21st August, 2020.

The Annual Report along with the Notice of AGM is available on the Company's Website <u>www.kunststoffeindia.com</u> and also available or the website of the Registrar & Share Transfer agent www.sharexindia.com The copies of the said documents are available for inspection at the Registered office of the Company on all working days except Saturday and Sunday, during working hours upto the date of the AGM. The shareholders, who wish to receive physical copies of the annual report, may e-mail their request to the Company at kunststoffee.com work of the Registrars of the Company viz. Sharex Dynamic (India) Pvt. Ltd at support@sharexindia.com work of the Support www.kunststoffee.com work of the Support www.kunststoffee

The Company has provided its shareholders remote e-voting facility in compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged CDSL as the authorized agency to provide e-voting facility. The details as required pursuant to the Act and Rules are as under:

- The **cut-off date** to determine eligibility to cast votes by electronic voting is Monday 21st September, 2020. The e-voting shall be open for three (3) days, commencing at 9.00 am on Friday, 25st September, 2020 and ending at 5.00 pm on Sunday, 27st September, 2020 for all shareholders, whether holding shares in physical form or on dematerialized form. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights at the AGM. The Company will make arrangements of ballot papers in this regards at the AGM Venue.
- Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently A member may participate in the meeting even after exercising his rights to vote through remote e-voting, shall not be allowed to
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting through ballot papers. A person, who acquires shares and becomes shareholders of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date can do remote e-voting by obtaining the login-id and password by sending an e-mail to kunststoffe@kunststoffeindia.com or support@sharexindia.com by mentioning their Folio No. DP ID and Client ID No. However, If such shareholder is already registered with CDSL for remote e-voting then existing user-id and password can be used for casting your vote.
- The Company has appointed M/s. K. Pratik & Associates a Company Secretary in Practice, Mumbai as Scrutinizer to scrutinise the e-voting process in a fair and transparent manner.

 or detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the section "Notes" in Notice of the Annual General Meetings.

n case of queries or grievances pertaining to e-voting procedure, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) for hareholders and e-voting user manual for shareholders available at the Downloads section of www.evotingindia.com or may contact.

Particulars	Central Depository Services (India) Ltd	Sharex Dynamic (India) Pvt. Ltd	Kunststoffe Industries Limited	
Address	A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai – 400013.	C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083	Kiran Building, 128, Bhaudaji Road, Matunga (E), Mumbai - 400019.	
Name & Designation	Mr. Rakesh Dalvi Manager	Mr. Mahendra Keshav Chalke Senior Executive	Ms. Padmini Ravindran Company Secretary	
Tel	1800225533	022-28515606/44	022-2408 2689/90	
Email Id	helpdesk.evoting@cdslindia.com	support@sharexindia.com	kunststoffe@kunststoffeindia.com	

NOTICE IS FURTHER given pursuant to Regulations 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, and Section 91 of the Companies Act, 2013 (including rules) that the Register of Members & Share Transfer Books will remain closed from Tuesday, 22nd September, 2020 to Monday, 28th September, 2020 (both days inclusive) for the said AGM of the Company.

Place: Mumbai Date: 4th September, 2020

Padmini Ravindrar **Company Secretary & Compliance Office**

BOMBAY WIRE ROPES LIMITED 401/405, JOLLY BHAVAN 1, 10 NEW MARINE LINES, MUMBAI - 400 020.

Website: www.bombaywireropes.com; Email: contactus@bombaywireropes.com CIN: L24110MH1961PLC011922

NOTICE REGARDING 59TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the Fifty Ninth (59th) Annual General Meeting ('AGM') of the Members of Bombay Wire Ropes Limited

('Company') will be held on Tuesday, 29th September, 2020 at 12.00 P.M. through Video Conference ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the businesses set out in the Notice of the 59th AGM. Pursuant to the General Circular No. 14/ 2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/ 2020 dated 13th April, 2020 and

General Circular No. 20/ 2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (hereinafter collectively referred to as 'Circulars'), the Company is permitted to hold the AGM through VC/ OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the Circulars, Notice of the 59th AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20, has been sent only through the electronic mode on Tuesday, 1st September, 2020 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar & Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd ('PSR') and Depositories. The Notice of the

59th AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20 are available on the Company's website www.bombaywireropes.com, website of BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at https://www.evotingindia.in. The Company has engaged CDSL for providing facility for voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/ OAVM and e-voting during the AGM. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India: The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions

set out in the Notice of the 59th AGM dated 15th June, 2020.

b)	Day, Date and time of commencement of remote e-voting	Saturday, 26th September 2020 at 9:00 a.m.
c)	Day, Date and Time of ending of remote e-voting	Monday, 28th September 2020 at 5:00 p.m.
d)	Cut-off Date	Friday, 22 nd September, 2020

- Any person who acquires the shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off Date i.e. 22nd September, 2020 may cast their votes by sending request for remote e-voting.
- The Members who will be attending the AGM through VC/ OAVM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through the e-voting system at the AGM.
- The Members are requested to note that
- The Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on Monday, 28th September, 2020. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall NOT be entitled
- to cast their vote again; and iii. Members holding shares in physical or in dematerialized form as on 22nd September, 2020, shall be entitled to vote. Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the

59th AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for the Members holding the shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their e-mail addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/ OAVM are also provided in the Notice Members holding shares in the physical mode and who have not registered their e-mail addresses with the Company/ PSR/ Depositories are requested to register their e-mail addresses by sending a duly signed request letter to the Registrar & Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd by providing the Folio No. and Name of the Shareholder along with self-attested copies of

the PAN card and AADHAAR card. Members holding shares in the demat mode are requested to register/ update their e-mail addresses with the relevant Depository Participants. Members may access the CDSL e-voting system at the weblink: https://www.evotingindia.com under shareholders/members login

The same link is valid for joining the AGM on the meeting day. The detailed instruction for the remote e-voting process, joining the AGM and e-voting during the AGM are given in the Notice to the AGM. The attendance of Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quoram under Section 103 of the Act. Members are permitted to join the AGM through VC/OAVM, 15 minutes before and after the schedule time of commencement of AGM and during the AGM through the facility provided by CDSL at www.evotingindia.com by using the login credentials and

selecting the EVSN for the Company's AGM. Those members whose email ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting are requested

to send required details and documents by following instructions below: For physical shareholders - Please visit link http://www.purvashare.com/email-and-phone-updation and follow the registration process as guided thereafter. Post successful registration of the email address, the Member would get soft copy of the Annual Report along with Notice of the AGM and the procedure for remote e-voting along with the User ID and the password to enable e-voting for this

For demat shareholders - Members shall register their email addresses in respect of electronic holdings with their concerned Depository Participants by following due procedure as advised by them

AGM. In case of any queries, the Member may write to Registrar and Share Transfer Agent of the Company a

The Company has appointed Mrs. Zankhana Bhansali, Practicing Company Secretary (Membership No. F 9261, CP 10513) as the Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner

Notice is also hereby given that pursuant to the Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 21st September, 2020 to Tuesday, 29th September, 2020 (both days inclusive) for the purpose of the 59th AGM.

The results of the e-voting / voting at AGM shall be declared on 29th September, 2020. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company www.bombaywireropes.com, website of CDSL i.e. https://www.evotingindia.com and communicated to the BSE Limited where the Company's shares are listed.

For Bombay Wire Ropes Limited

Raj Kumar Jhunjhunwala Whole Time Director

Place: Mumbai Date: 04th September, 2020

support@purvashare.com

DIN: 01527573

In case of any queries relating to e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at www.evotingindia.com under the help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

लदाम अफोडेबल हाऊसिंग लिमिटेड

नो. कार्यालय : लदाम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४. दू. क्र. : ०२२-७११९१०००, ईमेल आयडी : compliances@ladam.in वेबसाईट : www.ladamaffordablehousing.com सीआयएन : एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१९२३

शुद्धिपत्र

४ सप्टेंबर, २०२० रोजी नवशक्तीच्या पान ८ वर जारी केलेल्या जाहीर सूचनेच्या संदर्भात कृपया ध्यानांत घ्यावे की, सूचनेमध्ये खालील चुका झाल्या आहेत

अ) मुख्य शिर्षकांत कंपनीचे नाव **लाडम ॲफर्डेबल हाऊसिंग लिमिटेड** असे प्रकाशित झाले आहे.

ते नाव लदाम अफोंर्डेबल हाऊसिंग लिमिटेड असे वाचले पाहिजे.

ब) १ ल्या परिच्छेदात एजीएम ची वेळ सं. ५.०० वा. अशी प्रकाशित झाली आहे. ती सं. ५.३० वा. अशी वाचली पाहिजे.

वरील प्रमाणे मुद्रणातील चुकांच्या दुरुस्ती खेरीज, छापील सूचनेत इतर कोणतेही बदल नाहीत.

सही/-दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२० सुमेश अगरवाल संचालक - ००३२५०६३ ठिकाण : ठाणे

तुमची कौटुंबिक बँक. संपूर्ण भारतात

सुचना

पहिला मजला, मनिष नगर शॉपिंग सेंटर, आझाद नगर पोस्ट ऑफिस: अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३.

फोन/फॅक्स : ०२२-२६३००४९०, मो. ९६५४९९५४१० ई-मेल: mumbaiarm@ktkbank.com वेबसाईट: www.karnatakabank.com

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑप फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ''सदर ॲक्ट'') अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक १८.०६.२०२०** रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये एक मागणी सूचना जारी करून कर्जदार ?) मे. वेल्कींदीप इन्फोटेक (आय) प्रायव्हेट लिमिटेड, द्वारा त्यांचे संचालक ए) श्री. राजेंद्र शंकर उतेकर, बी) श्री. विक्रांत राजेंद्र उतेकर आणि सी) श्रीम. संगीता राजेंद्र उतेकर येथे क्र. ३०२, समर्थ आर्केड होली क्रॉस कॉन्व्हेंट हाय स्कूल समोर, के व्हिला, ठाणे (प.), ठाणे, महाराष्ट्र-४००६०१ २) श्री. राजेंद्र शंकर उतेकर, श्री. शंकर उतेकर यांचा मुलगा, ३) श्री. विक्रांत राजेंद्र उतेकर श्री. राजेंद्र उतेकर यांचा गुलगा आणि ४) श्रीम. संगीता राजेंद्र उतेकर श्री. राजेंद्र उतेकर यांची पत्नी, क्र. २ ते ४ रहिवासीत येथे क्र. ३०२, समर्थ आर्केड होली क्रॉस कॉन्व्हेंट हाय स्कूल समोर, के व्हिला, ठाणे (प.), ठाणे, महाराष्ट्र-४००६०१ आणि क्र. २ ते ४ येथे ही रहिवासीतः ए/२०१-२०२, त्रिदेवी अपार्टमेंट, भक्ती मार्ग, मुलुंड (पश्चिम) मुंबई-४०० ०८०. ह्यांना रु. ९५,६८,१८७.०० (रुपये पंच्याण्णव लाख सद्सष्ट हजार एकशे सत्याऐंशी मात्र) सदर रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकृत अधिकारी या नात्याने येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ०२ सप्टेंबर, २०२० रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कर्नाटका बँक लि.,मुंबई अंधेरी (पश्चिम) शाखा, २१.०८.२०२० रोजीस पीएसटीएल खाते क्र. ०९१७००१८००३७९४०१ मध्ये रु. ९८,३२,५८२.०० (रुपये अट्ट्याण्णव लाख बत्तीस हजार पाचशे ब्याऐंशी मात्र) अधिक २१.०८.२०२० रोजी पासूनचे पुढील व्याज पासून पुढील व्याज आणि खर्च यासहित रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन :- गाव नारायण गाव आणि मालेगाव, ता. शहापूर, जि. ठाणे नोंदणीकृत जिल्हा ठाणे उप नोंदणीकृत जिल्हा शहापूर येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. ९४/७, ९४/८, 98/9, 98/9, 949/9, 949/9, 949/9, 949/8, 949/4, 949/6, 949/6, 989/9१४६/१ पैकी १०६ प्लॉट्स, मोज. १२१०६.८ चौ. मीटर्स चे सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध : पूर्व : ओपन प्लॉट, **पश्चिम**: सरल गाव रोड, उत्तर : ओपन प्लॉट, दक्षिण : ओपन प्लॉट.

दिनांक : ०२.०९.२०२०

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी कर्नाटका बँक लि.

(India) Limited

लॉट

बिल्डींग क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ए व २००-२०२बी, तळ मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

(सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ९ सहवाचन नियम ८(६) अंतर्गत)

एएसआरईसी (इंडिया) लि., एएसआरईसी - पीएस - ०४/२०१९-२० ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून आपल्या क्षमतेत सीक्युरिटायझन ॲन्ड ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (यापुढे एएसआरईसी म्हणून संदर्भित) यांनी मूळ विक्रेता, भारत को-ऑप. बँकच्या सीक्युरिटीज सह प्रतिभूत धनको यांना ताब्यात अभिहस्तांकन करार दि. १४.०२.२०२० अंतर्गत भारत को-ऑप. बँक, एएसआरईसी (इंडिया) लि. यांच्यासह अंमलात आणलेले अभिहस्तांकन करार दि. १४.०२.२०२० च्या अनुसार मे. प्लॉयक्रोनिक पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. (कर्जदार) यांचे प्रतिभृत धनको यांना संपादन केले आहे.

ज्याअर्थी भारत को-ऑप. बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ कायद्याच्या (सरफैसी) तरतदी सहवाचन सीक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत संबंधित कर्जदार यांना सदरा ऑक्टच्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत मागणी सूचना दि. २६.०५.२०१६ जारी केली आहे : **मे**. पॉलीक्रोनिक पेटोकेमिकल्स प्रा. लि. व त्यांचे संचालक व संयक्त सह-कर्जदार: श्री. अनिरूढ बाळकृष्ण जोशी, श्रीम. पल्लवी अनिरूद्ध जोशी, श्रीम. रजनी बाळकृष्ण जोशी यांना एकत्रित रक्कम थकबाकी रक्कमेचे प्नःप्रदान करण्याकरिता रु. ८०,४३,४५,६७३/- (रु. ऐंशी करोड त्रेचाळीस **लाख पंचेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर मात्र)** रक्कम दि. ३०.०४.२०१६ अनुसार त्यावरील रकमेवरील कंत्राटी दराने पुढील व्याज भारत को-ऑप. बँकेच्याद्वारे मंजूर मे. पॉलीक्रोनिक पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. यांना सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (२)अंतर्गत मागणी सूचना दि. २६.०५.२०१६ मध्ये निर्देशित विहित ६० दिवसांच्या विहित कालावधीच्या आत कर्जदार व संचालक व संयुक्त/उप-कर्जदार यांना रकमेसहित प्रदान

वरील निर्देशित कर्जदार / संचालक / संयक्त सह कर्जदार यांनी थकबाकी रक्कमेचे प्रदान करण्यास कसर केली असल्याने सद्र मागणी सूचना अनुसार भारत को-ऑप. बँकच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत खालील निर्देशित मालमत्तेचा दि. ०८.१०.२०१८ व ३.११.२०१८ अनुसार प्रतिभूत धनको म्हणून प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. ताबा सूचना वृत्तपत्र नावे फ्री प्रेस जनरल व नवशक्तीमध्ये दि. १०.१०.२०१८ व ०६.११.२०१८ अनुक्रमे प्रसिद्ध करण्यातआली आहे. अभिहस्तांकन करार दिनांक १४ फेब्रुवारी, २०२० अनुसार एएसआरईसी (इंडिया) लि. यांना सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद ५ अंतर्गत प्रतिभूत व्याजासह सदर कर्जदार यांना वित्त मालमत्ता ताब्यात घेउन भारत को-ऑप. बँक यांच्यासह सर्व हक्क, अधिकार व हितसंबंध ताब्यात घेतले आहेत.

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, कर्जदार, संचालक व संयुक्त/ सह -कर्जदार यांना विवरणीत व प्राधिकृत अधिकारी यांना याद्वारे खाालील निर्देशित प्रतिभृत मालमत्तेची विक्री करण्यास इच्छक असलेल्यांकडून प्रतिभूत मालमत्तेच्या खारेदी करण्याकरिता मोहोरबंद लिफाफ्यामधन निविदा/ बोली मागवीत आहेत. मालमत्तेची विक्री जशी आहे जेथे आहे व जी आहे जेथे आहे व त्यापेक्षा नाही तत्त्वावर करण्यात येईल.

मालमत्तेचे विवरण

(IIC	नारानाच विवरण			
क्र.				
। अ	श्री. बाळकृष्ण दामोदर जोशी व श्रीम. रजनी बी. जोशी यांच्या नावे असलेल्या मुंबई शहर, जिल्हा मुंबई उपनगरातील नोंदणीकरण जिल्हा मुंबई येथील सदर टी. पी. योजना अंतर्गत दोन प्लॅनिंग प्राधिकरण व आताचे धारक अंतिम प्लॉट क्र. १०० अंतर्गत जुना	राखीव मूल्य रु.लाखात		
	एस. क्र. ८३, हिस्सा क्र. २ च्या बदलामध्ये व अंतिम प्लॉट क्र. १३३, टीपीएस क्र. ५ आवंटित अनुसार महंत रोड (विस्तार), विले पार्ले पूर्व, मुंबई - ४०० ०५७ येथील	7400.00		
	उर्वरित जिमन व तळाच्या सर्व तो भाग व भूखांडावरील बंगलो जागा नावे क्षितीज म्हणून ज्ञात मोज. ३८५० चौ. फूट (चटई क्षेत्रफळ) यांच्यासह जिमन मालमत्ता मोज.	इरठे रु. लाखात		
	३४३.७० चौ. मीटरचा सर्व तो भाग व भूखंड व त्यांच्या सीमा : दक्षिणेस : ३० फूट रूंद रस्ता टीपी स्कीम रोड, उत्तरेस : मालमत्ता ओम इश्वरी को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, पूर्वेस : वर्धमान को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात मालमत्ता, पश्चिमेस : कुमार को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात.	२५०.००		
चर्टा क्षेत्रफळ तळ मजला, बिल्डींग श्री कल्पतरू सीएचएसएल म्हणून ज्ञा प्लॉट क्र. १३५ (अंतिम प्लॉट क्र. ११०२), टीपीएस क्र. ५, अनंत वामन	श्रीम. रजनी बी. जोशी यांच्या नावे असलेल्या दुकान क्र. ६, मोजमापित १७० चौ. फूट चटई क्षेत्रफळ तळ मजला, बिल्डींग श्री कल्पतरू सीएचएसएल म्हणून ज्ञात बिल्डींग,	राखीव मूल्य		
		रु. लाखात		
	प्लाट क्र. १३५ (आतम प्लाट क्र. ११०२), टापोएस क्र. ५, अनत वामन वतक माग, साठे कॉलेजवजळ, दिक्षीत रोड विस्तार, विले पार्ले पूर्व, मुंबई – ४०० ०५७ येथील	८१.००		
	मालमत्ता व सीमा : दक्षिणेस : जनाभाई रोड, उत्तरेस : बिल्डींग, पूर्वेस : वर्धमान पुरी, पश्चिमेस : महंत कुमार सोसा.	इरठे लाखात		
		८. १०		
फूट चटई क्षेत्रफळ, तळ मजला, श्री कल्पतरू सीएचएस , प्लॉ	श्री. अनिरूद्ध बाळकृष्ण जोशी यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र. २, मोज. ४२० चौ.	राखीव मूल्य		
	फूट चटई क्षेत्रफळ, तळ मजला, श्री कल्पतरू सीएचएस , प्लॉट क्र. १३५, साठे	रु. लाखात		
	कॉलेजजवळ, दिक्षीत रोड एक्सटेंशन, विले पार्ले पूर्व, मुंबई - ४०० ०५७ येथील	99८.00		
	मालमत्ता व सीमा : दक्षिणेस : जनाबाई रोड, उत्तरेस : बिल्डींग, पूर्वेस : वर्धमान पुरी, पश्चिमेस : मेहंत कुमार सो.	इरठे		
	પાજીમલ : મહેલ જુમાર લા.	रु. लाखात		
		99.60		
क्षेत्रफळ, तळ मजला, श्री कल्पतरू सीएचएस, प्लॉट क्र. १३५, स	श्रीम. रजनी बी. जोशी यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. ३, मोज. ३७० चौ. फूट चटई	राखीव मूल्य		
	क्षेत्रफळ, तळ मजला, श्री कल्पतरू सीएचएस, प्लॉट क्र. १३५, साठे कॉलेजजवळ, दिक्षीत रोड एक्सटेंशन, विले पार्ले पूर्व, मुंबई – ४०० ०५७ येथील मालमत्ता व सीमा टिक्षणेस - जनाबार्ड रोड उत्तरेस - बिल्डींग, पर्वेस - वर्धमान परी, पश्चिसेस - मेहंत	रु. लाखात		
		9८.००		
		इरठे		
	<i>y</i>	रु. लाखात		
0-4		9.60		
मालमनेनी पदतालणी • दि २४ ०९ २०२० व दि २५ ०९ २०२० पर्यंत म ११ ०० ते ३ ०० पर्यंत अनुक्रमे				

मालमत्तेची पडताळणी : दि. २४.०९.२०२० व दि. २५.०९.२०२० पर्यंत स. ११.०० ते ३.०० पर्यंत अनुक्रमे बोली प्रपत्रांचे संकलन: दि. ०७.०९.२०२० ते दि. ०५.१०.२०२० रोजी स. १०.०० ते ४.००

बोली प्रपत्रांचे सादरीकरण: दि. ०६.१०.२०२० रोजी स. ११.०० पर्यंत बोली प्रपत्र संकलन/सादरीकरण करण्याचे ठिकाण : एएसआरईसी (इंडिया) लि. यांच्या कार्यालयामधून पत्ता २०१/२०२ए, बिल्डींग क्र. २, सॉलिटेअर कॉपीरेट पार्क, अधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अधेरी पर्वे.

निविदा प्रपत्र एएसआरईसी (इंडिया) लि. यांच्या वेबसाइट वरून डाउनलोड करता येतील

लिलाव व बोली उघडण्याचे ठिकाण : प्रस्ताव/निविदा एएसआरईसी द्वारे स्विकृत असून वरील निर्देशित कार्यालयामध्ये प्रााधिकृत अधिकारी यांच्याद्वारे दि. ०६.१०.२०२० रोजी द. ३.०० वा. बोली योग्य प्रमाणात उघडण्यात येईल.

संपर्क व्यक्ती / संपर्क तपशील :

कु. रष्मी इराणी - दूर. क्र. ९२२३२७५१०५, ०२२-६१३८७०२२ श्री. दिनकर एस. कोटियान - संपर्क क्र. ९८६७९६९४०१, ०२२-६१३८७०२१ बोर्ड क्र. ०२२-६१३८७०००

विक्रीच्या अटी व शर्ती :

१. मालमत्तेची विक्री एएसआरईसी यांच्याद्वारे प्रतिभूत धनको म्हणून पुष्टीकरिता राखीव मूल्य व विक्रीच्या

खालील विक्री करण्यात येईल. २. अशा बोलीदारांना प्राधान्य देण्यात येईल ज्यांचे लॉट ३ व लॉट ४ करिता बोली लागत आहे. ३. इरठेचे प्रदान डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर/ आरटीजीएस मार्फत मुंबई येथे एएसआरईसी-पीएस

०४/२०१९-२० यांच्या नावे (बँक ऑफ इंडिया, एसएसआय शाखा खाते क्र. ००९०२०११०००११७१, आयएफएससी केाड : बीकेआयडी००००९०) येथे अयशस्वी बोलीदारांच्या

व्याजाच्या परताव्याविना करण्यात यावे ४. धनको/एएसआरईसी इंडिया लि. यांना ज्ञात नसलेले अडथळे : ज्ञात नाहीत.

अन्य अटी व शर्ती यांकरिता कृपया आमची वेबसाइट www.asrecindia.co.in ला भेट द्यावी. सदर सूचना ही कर्जदार/हमीदार यांना ३० दिवसांची सूचना म्हणून देण्यात येईल व सरफैसी कायदा व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम यांच्या अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री वरील निर्देशित तारखोअनुसार थकबाकी रक्कमेच्या अंतर्गत संपूर्ण प्रदान करून करावी.

प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लि.

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड

४०१/४०५, जॉली भवन १, १० न्यू मरीन लाइन्स, मुंबई-४०००२०. वेबसाइटः www.bombaywireropes.com इमेलः contactusbombaywireropes.com सीआयएनः एल२४११०एमएच१९६१पीएलसी०११९२२

५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, इ-मतदान आणि पुस्तक बंद करण्याबाबत सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, बॉम्बे वायर रोप्स लिमिटेड (कंपनी)च्या सदस्यांची एकोणसाठावी (५९) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम)द्वारे

५९ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी आयोजित केली जाईल. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० च्या (यानंतर एकत्रितरित्या परिपत्रके असे संबोधलेल्या) परिपत्रकांनुसार कंपनीला सदस्यांच्या एका सामायिक ठिकाणी उपस्थितीखेरीज व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उक्तनिर्देशित परिपत्रकांची पूर्तता करत असताना ५९ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल मंगळवार दिनांक १ सप्टेंबर २०२० रोजी फक्त अशा सदस्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आला आहे ज्यांचे इमेल पत्ते कंपनी किंवा निबंधकांकडे किंवा हस्तांतरण एजंट, पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. (पीएसआर) आणि डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ५९ व्या एजीएमच्या सूचनेची प्रत आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा आर्थिक अहवाल कंपनीची वेबसाइट- www.bombaywireropes.com, बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ची वेबसाइट www.evotingindia.com येथे उपलब्ध असेल. कंपनीने दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी, व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएमदरम्यान इ-मतदानासाठीसीडीएसएलच्या सुविधा घेतल्या आहेत कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुदी, सोबत वाचा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४, वेळोवेळी दुरूस्ती

केल्याप्रमाणे, सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि उद्घोषणा) नियमावली २०१५ चे नियमन ४४ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सामान्य सभेच्या सेक्रेटरियल स्टॅंडर्ड्सची पूर्तता करत असतानाः

अ) कंपनी आपल्या सदस्यांना ५९ व्या एजीएमच्या १५ जून २०२० रोजीच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी दूरस्थ इ-मतदान सुविधा देत आहे.

बी) दूरस्थ इ-मतदान सुरू होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ शनिवार २६ सप्टेंबर २०२०, सकाळी ९.०० वाजता सी) दूरस्थ इ-मतदान संपण्याचा दिवस, तारीख आणि वेळ सोमवार २८ सप्टेंबर २०२० सायंकाळी ५.०० वाजता शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२० इ) कोणतीही व्यक्ती जिने एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग खरेदी करेल आणि कंपनीची सदस्य होईल, तसेच अंतिम तारखेल

म्हणजे २२ सप्टेंबर २०२० रोजी समभाग धारण केलेले असतील तिला, दूरस्थ इ-मतदानासाठी विनंती पाठवून मतदान करता येईल. एफ) जे सदस्य व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होतील आणि ज्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही त्यांना एजीएममध्ये इ-मतदानाच्या यंत्रणेद्वारे मतदान करता येईल.

डी) सदस्यांना या गोष्टीची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे कीः

जी) सीडीएसएलकडून

i. सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी मतदानासाठी दूरस्थ इ-मतदानाची यंत्रणा बंद केली जाईल.

ii. ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु आपले मत पुन्हा देता येणार

iii. २२ सप्टेंबर २०२० रोजी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल. सदस्यांना ५९ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे दूरस्थ पद्धतीने किंवा एजीएमदरम्यान मतदानाची संधी दिली जाईल. अप्रत्यक्ष स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या तसेच ज्या सदस्यांनी आपला इमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी दूरस्थ किंवा एजीएमदरम्यान मतदान करण्याची पद्भत एजीएमची माहिती देणाऱ्या सूचनेत स्पष्ट करण्यात आली आहे. व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत.

ज्या सदस्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात समभाग घेतले आहेत आणि ज्यांनी आपले इमेल पत्ते कंपनी/ पीएसआर/ डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी निबंधक आणि हस्तांतरण एजंट, पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांना फोलिओ क्रमांक तसेच समभागधारकाचे नाव आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या स्वसाक्षांकित प्रतींसह योग्य पद्धतीने सही केलेली विनंती पाठवून आपला इमेल पत्ता नोंदणीकृत करावा. डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे आपले इमेल पत्ते नोंदणीकृत/ अद्ययावत करावेत.

सदस्यांना समभागधारक/ सदस्यांच्या लॉगिन अंतर्गत https://www.evotingindia.com या वेबलिंकवर जाऊन सीडीएसएल इ-मतदान यंत्रणा पाहता येईल. सभेच्या दिवशी एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी याच लिंकचा वापर करता येईल. दूरस्थ इ-मतदान यंत्रणा, एजीएममध्ये सहभाग आणि एजीएमदरम्यान इ-मतदानासाठी तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची उपस्थिती कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येसाठी गृहित धरली जाईल.

एजीएम सुरू होण्याच्या १५ मिनिटे आधी आणि सुरू झाल्यावर १५ मिनिटांनी तसेच एजीएमदरम्यान सीडीएसएलने दिलेल्या www.evoting.india.com या वेबसाइटवर जाऊन लॉगिन तपशिलांचा वापर तसेच कंपनीच्या एजीएमसाठी ईव्हीएसएनची निवड करून व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

ज्या सदस्यांचे इमेल पत्ते इ-मतदानासाठी लॉगिनचे तपशील मिळवण्यासाठी डिपॉझिटरींकडे पाठवण्यात आलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी खालील सूचनांचे पालन करून आवश्यक ते तपशील आणि कागदपत्रे पाठवावीतः

१. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांनी कृपया http://www.purvashare.com/email-and-phone-updation या लिंकला भेट द्यावी आणि त्यात नमद केलेल्या प्रक्रियेचे पालन करावे. इमेल पत्ता यशस्वीरित्या नोदणीकत झाल्यावर सदस्याला वार्षिक अहवालाचे सॉफ्ट कॉपी एजीएमच्या सूचनेसह आणि या एजीएममध्ये मतदान करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह दूरस्थ इ-मतदानासाठी प्रक्रिया मिळेल. काहीही प्रश्न असल्यास, सदस्य निबंधक तसेच कंपनीच्या समभाग हस्तांतरण एजंट यांना supportpurvashare.com येथे लिह

२. डिमॅट स्वरूपात समभागधारकांसाठीः सदस्य आपल्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत असलेल्या इलेक्टॉनिक समभागांसाठी आपला इमेल पत्ता त्यांनी सूचवलेल्या प्रक्रियेचे पालन करून नोंदणीकृत करावा.

कंपनीने सौ. झनखाना भन्साळी, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक एफ ९२६१, सीपी १०५१३) यांची नेमणुक मतदान प्रक्रियेची पूर्तता योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी पडताळणी अधिकारी म्हणून केली आहे.

याद्वारे पुढील सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार कंपनीच्या सदस्यांचे नोंदणीपुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तके सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२० ते मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीत ५९ व्या एजीएमसाठी बंद राहतील.

इ-मतदान/ मतदानाचे निकाल २९ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात येतील. पडताळणी अधिकाऱ्याच्या अहवालासोबत घोषित केलेले अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.bombaywireropes.com सीडीएसएलच्या वेबसाइटवर म्हणजे https://www.evotingindia.com येथे जाहीर केले जातील आणि कंपनीचे समभाग नोंदणीकृत असलेल्या बीएसई लिमिटेडला कळवले जातील.


इ-मतदानासंबंधी काहीही शंका असल्यास कृपया www.evotingindia.com या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फ्रीकेंटली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्प विभागाखाली उपलब्ध असलेले समभागधारकांसाठी इ-मतदान वापरकर्ता मॅन्युअल पाहावे किंवा helpdesk.evotingcdslindia.com येथे इमेल पाठवावा किंवा श्री. नितीन कुंदर यांच्याशी (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबूब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५५८५४२) यांच्याशी संपर्क साधावा.

बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडसाठी

दिनांकः ०४ सप्टेंबर २०२०

पूर्णवेळ संचालक डीआयएनः ०१५२७५७३

महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड



दूरध्वनी -०१२४-४६२४१०९. ई-मेल - secretarial@mahaseam.com संकेतस्थळ -www.jindal.com दूरध्वनी - ०२१९४- २३८५११

३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

या नोटीशीद्वारे असे सूचित करण्यात येते की, कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ५ मे, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, १३ एप्रिल, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० तसेच ८ एप्रिल, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी परिपत्रक) दिनांक १२ मे, २०२० रोजी काढलेले परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ नुसार, कंपनीची ३२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या २१ ऑगस्ट, २०२० रोजी देण्यात आलेल्या नोटीशीनुसार कामकाज करण्यासाठी शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ३ वाजता व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे.व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्याची इच्छा असलेले सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह

उपरोक्त एमसीए आणि सेबी परिपत्रकांना अनुसरून, ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची आणि २०१९-२०२०च्या वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवालाची नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपण्ट्सिकेवा निबंधक आणि हस्तांतर अभिकर्ता यांच्याकडे नोंदवला आहे, अशाचसदस्यांना ४ सप्टेंबर, २०२० रोजी पाठवली

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ मधील तरतुदी आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सूचिबद्ध उत्तरदायित्त्व आणि अपेक्षा प्रकटन) विनियमन, २०१५ मधील विनियमन ४४ नुसार, इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीचा (दूरस्थ ई-मतदान) वापर करून त्यांचे मतदान करता येईल यावे यासाठी कंपनीने सुविधा पुरविली आहे. त्यानुसार, एनएसडीएलने पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेच्या माध्यमातूनवार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये देण्यात आलेले कामकाज केले जाईल.

सदस्यांना पुढे असेही सूचित करण्यात येते की, ए) दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची वेळ आणि तारीख - बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ९ वाजता. दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची वेळ आणि तारीख - शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता. **बी)** शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ५ नंतर दूरस्थ ई-मतदानाला मान्यता राहणार नाही. **सी)** उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ ई-मतदानाला परवानगी राहणार नाही. उपरोक्त कालावधी समाप्त झाल्यानंतर मतदानाकरिता दूरस्थ ई-मतदानाची सुविधा सीडीएसएलद्वारे बंद केली जाईल. सदस्याद्वारे एकदा ठरावावर मतदान केल्यानंतर पर्यायाने त्यामध्ये बदल करण्याची मुभा सदस्याला राहणार नाही. डी) ई-मतदानासाठी शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० ही कट ऑफ तारीख निश्चित केली आहे. या तारखेला कागदोपत्री किंवा डिमॅट स्वरूपात समभागधारण करणारे कंपनीचे समभागधारक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतील. कट-ऑफ तारखेला कंपनीच्या भरणा झालेल्या इक्किटी समभाग भांडवलाच्या त्याच्या तिच्याकडे असलेल्या समभागांच्या तुलनेत सदस्यांना मतदानाचा हक्क राहील. ई) कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस बजावल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे समभाग प्राप्त केले आहेत आणि कंपनीचा सदस्य बनला आहे आणि शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० या कट ऑफ तारखेला समभाग धारण केले असतील, असा कोणताही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पत्र पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने दूरस्थ ई-मतदानासाठी सीडीएसएलकडे आधीच नोंदणी केली असेल तर ती व्यक्ती अस्तित्त्वात असलेला युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करून आपले मतदान करू शकते. एफ) वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यानही ई-मतदानाची सुविधा उपलब्ध राहील जेणे करून ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क बजावला नाही ते सदस्य मतदान करू शकतील. **जी)** ज्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असा सदस्य व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर ट्रकश्राव्य माध्यमाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतो आणि त्यात सहभागही घेऊ शकतो परंतु तो मतदान करण्यास पात्र राहणार नाही. एच) कंपनीचे संकेतस्थळ www.jindal.com वर वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि वार्षिक अहवाल टाकण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सीडीएसएलच्या www.evotingindia.com वरही उपलब्ध आहे. कागदोपत्री स्वरुपात समभाग धारण करणारे सदस्य किंवा कंपनी / आरटीएकडे आपला ई-मेल पत्त्याची नोंद केली नाही असे सदस्य,त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूरस्थ ई-मतदानाच्या किंवा ई-मतदानाच्या माध्यमातून आपले मतदान करू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीसोबत २०१९-२०२० या वर्षाचा अहवाल प्राप्त करण्यासाठी सदस्याने आपले नाव, संपूर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक, कंपनीकडे धारण केलेल्या समभागांची संख्या यांचा उल्लेख असलेले योग्यरित्या स्वा-क्षरी केलेल्या पत्राची स्कॅन केलेली प्रत याच्यासोबत पॅन कार्डची स्कॅन केलेली स्वसाक्षांकित प्रत आणि ज्याची नोंद कंपनीकडे केलेली आहे अशा आधार कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र, वीज देयक किंवा सदस्याच्या पत्त्याच्या समर्थनात शासकीय इतर कोणतेही कागद्पत्र पाठवून लवकरात लवकर ई-मेल द्वारे secretarial@mahaseam.com किंवा rta@alankit.com इथे पाठवून आपला ई-मेल पत्ता नोंदवून घ्यावा, अशी सदस्यांना विनंती आहे.डिमॅटच्या स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपण्टसकडे अद्ययावत करून घ्यावा.

ई-मतदानाच्या सचनांसाठी सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये दिलेल्या सचनांचे वाचन करावे. इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी कोणती समस्या / अडचण असल्यास सदस्यांनी कृपया ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास समभागधारकांसाठी असलेल्या एफएक्यचाही आणि www.evotingindia.com या संकेतस्थळाच्या डाऊनलोडवर समभागधारकांसाठी उपलब्ध असलेल्या ई-मतदान युजर मॅन्युअलचा येथे तुम्ही संदर्भ घेऊ शकता किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूच्यूरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com या ई-मेल वर किंवा ०२२-२३०५८५४२/४३ या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल किंवा श्री. जे.के. सिंगला, वरिष्ठ व्यवस्थापक, मेसर्स अलंकित असाईनमेंटस लिमिटेड, अलंकित हाऊस, ४ई/२, झंडेनवाला एक्सटेंशन, नवी दिल्ली -११००५५ भारत यांच्याशी rta@alankit.com या ई-मेलवर किंवा ०११-४२५४१२३४या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये देण्यात आलेल्या ठरावांवरच्या मतदानाचा निकाल वार्षिक सर्वसाधारण सभा समाप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत जाहीर केला जाईल. परिनिरीक्षकाच्या अहवालासोबत घोषित निकाल कंपनीचे संकेतस्थळ www.jindal.com यावर आणि अध्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल घोषित केल्यानंतर ताबडतोब सीडीएसएलच्या संकेतस्थळावर टाकले जातील आणि हे निकाल स्टॉक एक्सचेंजलाही कळविले जातील.

महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड करिता

दिनांक : ४ सप्टेंबर, २०२० स्थळ : मुंबई

शिवकुमार सिंघल पूर्णकालीन संचालक

The spirit of Mumbai is now 92 years old!



NATION | WORLD | POLITICS | SPORTS | **EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT**

The Family Newspaper

www.freepressjournal.in

दिनांक : ०२.०९.२०२०, ठिकाण : मुंबई